

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PC1051

[Total No. of Pages : 4

[6315]-316

T.Y.B.Com.

355 K : INSURANCE, TRANSPORT AND TOURISM -II

(2019 Pattern) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Multiple Choice questions. (Attempt any 5 out of 7) [5]

- i) The process of appointing a person to receive the policy benefits in case of the policyholder's death is known as _____.
 - a) nomination
 - b) Conversion
 - c) Agreement
 - d) Premium
- ii) Which One of the Following, is the Basic Insurance Legislation of the Country, that governs Insurance Business in India?
 - a) Insurance Act, 1938
 - b) Insurance Regulatory and Development Authority (I.R.D.A) Act, 1999
 - c) Deposit Insurance and Credit Guarantee Corporation Act, 1961.
 - d) Public Liability Insurance Act, 1991.
- iii) Risk-Inspection is Done, for Deciding the Rates of _____.
 - a) Salary
 - b) Bonus
 - c) Premium
 - d) Wages
- iv) The process of reinstating a lapsed policy by paying overdue premiums and any interest or penalties is known as _____.
 - a) Surrender
 - b) Revival
 - c) Closure
 - d) Claim
- v) Risk insured against death is a contract of _____.
 - a) Agreement
 - b) Permission
 - c) Assurance
 - d) Caveat emptor

P.T.O.

- vi) Insurance Act, 1938, specifies the Rules for Nomination of Insurance-Policies under _____.
- a) Section 39 b) Section 41
c) Section 45 d) Section 21
- vii) The word 'Assurance' is used for _____.
- a) Life Insurance b) Marine Insurance
c) Fire Insurance d) Medical Insurance

B) Match the following. [5]

- | | |
|---------------------|---------------------------|
| i) Dynamic Risk | a) Unemployed |
| ii) Individual Risk | b) Stable Environment |
| iii) Static Risk | c) Accident |
| iv) Pure Risk | d) Physical disability |
| v) Particular Risk | e) changes in the economy |

Q2) Write short notes (Any 2 out of 4). [10]

- a) First Premium
b) Perils and Hazards
c) Time Value of Money
d) Surrender Value

Q3) a) Explain various types of premiums. [8]

b) Explain in details Insurance and Risk Management Techniques. [7]

Q4) a) State the various Pricing elements. [8]

b) Explain the important clauses under Consumer Protection Act 1986. [7]



Total No. of Questions : 4]

PC1051

[6315]-316

T.Y.B.Com.

355 K : INSURANCE, TRANSPORT AND TOURISM -II

(2019 Pattern) (Semester - V)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) बहुपर्यायी प्रश्न. (7 पैकी कोणतेही 5) [5]

- i) पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते.
अ) नामांकन ब) रूपांतरण
क) करार ड) प्रीमियम
- ii) खालीलपैकी कोणता भारतातील विमा व्यवसायाचेसंचालन करणारे देशाचे मूलभूत विमा कायदे आहे?
अ) विमा कायदा 1938
ब) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आय.आर.डी.ए.) कायदा, 1999
क) ठेवी विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन कायदा, 1961
ड) सार्वजनिक दायित्व विमा कायदा, 1991
- iii) चे दर ठरवण्यासाठी जोखीम - तपासणी केली जाते.
अ) पगार ब) बोनस
क) प्रीमियम ड) मजुरी
- iv) थकीत हमे आणि कोणतेही व्याज किंवा दंड भरून कालबाह्य झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते.
अ) शरणागती ब) पुनरुज्जीवन
क) बंद ड) दावा
- v) मृत्यूच्या जोखमीवर विमा उतरवणे हा एक आहे.
अ) संमती ब) परवानगी
क) आश्वासन ड) खरेदीदार सावध रहाणे
- vi) विमा कायदा, 1938 अंतर्गत विमा - पॉलिसीच्या नामांकनासाठी नियम निर्दिष्ट करतो.
अ) कलम 39 ब) कलम 41
क) कलम 45 ड) कलम 21
- vii) 'आश्वासन' हा शब्द साठी वापरला जातो
अ) जीवन विमा ब) सागरी विमा
क) अग्नि विमा ड) वैद्यकीय विमा

ब) योग्य जोड्या जुळवा.

[5]

- | | |
|-------------------|----------------------|
| i) डायनामीक जोखीम | अ) बेरोजगार |
| ii) वैयक्तिक धोका | ब) स्थिर पर्यावरण |
| iii) स्थिर जोखीम | क) अपघात |
| iv) शुद्ध जोखीम | ड) शारीरिक अपंगत्व |
| v) विशिष्ट जोखीम | इ) अर्थव्यवस्थेत बदल |

प्र.2) टिपा लिहा. (4 पैकी कोणतेही 2)

[10]

- अ) पहिला हप्ता
- ब) संकटे आणि धोके
- क) पैशाचे वेळेचे मूल्य
- ड) समर्पण मूल्य

प्र.3) अ) विम्याच्या हप्त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा.

[8]

ब) विमा आणि जोखीम व्यवस्थापन तंत्र तपशीलवार स्पष्ट करा.

[7]

प्र.4) अ) मूल्य निर्धारणचे विविध घटक स्पष्ट करा.

[8]

ब) ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 मधील महत्त्वाची कलमे स्पष्ट करा.

[7]

